

कोतवालांना गट-ड (वर्ग-४) मधील पदांवरील  
नियुक्तीसाठी मौखिक परीक्षा न  
घेण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन निर्णय क्र.कोतवा-२०२३/प्र.क्र.१५८/ई-१०  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक :- २२ नोव्हेंबर, २०२३

**वाचा:-** १) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्र.स-३०/४२००/प्र.क्र.६२५/ई-१०, दि.२२/०३/२००१  
२) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्र.स-३०/४२००/प्र.क्र.६२५/ई-१०, दि.१९/०७/२००१  
३) शासन निर्णय, सा. प्र. वि., क्र.प्रानिमं-१२१५/प्र.क्र.(१०९/१५)/१३-अ, दि.०५/१०/२०१५  
४) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र.बैठक-२०१६/प्र.क्र.५८१/ई-१०, दि.०६.०२.२०१९

#### **प्रास्ताविक:-**

उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक १) व २) येथील दिनांक २२.०३.२००१ व दिनांक १९.०७.२००१ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये, कोतवाल गट-ड (वर्ग-४) मधील पदांवरील नियुक्तीसाठी प्राधान्य देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक ४) येथील दिनांक ०६.०२.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये, महसूल विभागांतर्गत असणा-या गट-ड च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक ३) येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५.१०.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, गट-ड मधील पदे नामनिर्देशनाद्वारे भरतांना मौखिक परीक्षा न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दिनांक १९.०७.२००१ रोजीच्या शासन परिपत्रकामधील कोतवालांना गट-ड (वर्ग-४) मधील पदांवरील नियुक्तीसाठी प्राधान्य देण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीमधील “मौखिक / व्यक्तिमत्व चाचणी” हा मुद्दा वगळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### **शासन निर्णय-**

दिनांक १९.०७.२००१ रोजीच्या शासन निर्णयानुसार कोतवालांना गट-ड (वर्ग-४) मधील पदांवरील नियुक्तीसाठी प्राधान्य देण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे-

- १) जिल्हा हे एक घटक ( Unit) गृहीत धरण्यात यावे व कोतवालांची जिल्हास्तरीय ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी. सुरुवातीला ही यादी तयार करुन त्याबाबतच्या हरकती (Objection) मागविण्यात याव्यात. त्या तपासून यादीला अंतिम स्वरूप देण्यात यावे व ती प्रसिध्द कण्यात यावी.
- २) उच्चतम वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोतवालांची नावे या यादीमधून वगळण्यात यावीत. उर्वरित कोतवालांकडून (कमीत कमी पाच वर्षे सेवा झालेल्या) वर्ग-४ मध्ये नियुक्तीसाठी ते इच्छुक आहेत काय याबाबत त्यांचेकडून माहिती घेण्यात यावी. जे इच्छुक नसतील यांची नावे वगळण्यात यावीत.

३) त्यानंतर किती पदे भरावयाची आहेत हे निश्चित करून १ : ५ या प्रमाणात विचाररक्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करावी. ( Zone of Consideration ) कोतवालांना वर्ग-४ च्या पदावर पदोन्नती देतांना वर्ग-४ च्या मंजूर पदांची संख्या लक्षात घेऊन (Percentage) निश्चित करण्यात यावे.

यानंतर जे कोतवाल विचार क्षेत्रात येत असतील त्यांची यादी तयार करून वर्ग-४ च्या पदावरील नियुक्तीसाठी पुढीलप्रमाणे १०० गुणांपैकी गुण देऊन पुढील मुद्दे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार वर्ग-४ साठी निवड करण्यात यावी.

अ) विचार क्षेत्रात येणारे उमेदवार ----- ३५ गुण

ब) शैक्षणिक अर्हता, एस.एस.सी. व अधिक----- १० गुण

क) पाच वर्षावरील सेवा

प्रत्येक वर्षाच्या सेवेकरीता ----- ३ गुण

ड) मौखिक / व्यक्तिमत्व चाचणी ---- १० गुण

(यामध्ये कोणत्याही उमेदवारास ३ पेक्षा कमी व आठ पेक्षा जास्त गुणे देण्यात येऊ नयेत)

वरीलप्रमाणे गुणानुक्रमे उमेदवारांची यादी तयार करून त्यांना वर्ग-४ च्या पदावर नियुक्ती देण्यात यावी.

२. उपरोक्त परिच्छेदामधील “अनुक्रमांक ३) ड) मौखिक / व्यक्तिमत्व चाचणी -- १० गुण

(यामध्ये कोणत्याही उमेदवारास ३ पेक्षा कमी व आठ पेक्षा जास्त गुणे देण्यात येऊ नयेत)” हा मुद्दा वगळण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३११२२१९१५५३६०१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( संजय बनकर )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई

२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

३) मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

५) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई

६) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई

- ७) मा. विरोधी पक्ष नेता, विधान सभा/ विधान परिषद, महाराष्ट्र, मुंबई
- ८) विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
- ९) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
- १०) सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२
- ११) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२
- १२) सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मंत्रालयीन विभाग
- १३) अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२
- १४) सर्व विभागीय आयुक्त
- १५) सर्व जिल्हाधिकारी
- १६) सहसचिव/उपसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १७) निवड नस्ती (कार्यासन ई-१०), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.